

१. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

कलम ४(१) (ब)(i)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील :

- कार्यालयाचे नाव : गुजराती विभाग
पत्ता : मुंबई विद्यापीठ, न्यायमुर्ती रानाडे भवन, पहिल मजला, ए विंग, विद्यानगरी, सांताक्रुझ पूर्व मुंबई — ४०० ०९८
- कार्यालय प्रमुख : डॉ. अभय दोशी
शासकीय विभागाचे नाव : मुंबई विद्यापीठ
- कोणत्या मंत्रालयातील : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्रशासन
खात्याच्या अधिनस्त
- कार्यक्षेत्र : मुंबई
- विशिष्ट कार्य : एम. ए.पी. एचडी.एम फिल पदवी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.
विभागाचे धोरण : शिक्षण आणि संसोधनार्थ आधुनिक उत्तम दर्जाचे वातावरण आणि सुविधा निर्माण करणे. विद्यार्थ्यांमध्ये गुजराती भाषा विषयातील आवश्यक अशा विश्लेषणात्मक, रचनात्मक आणि संवादात्मक कौशल्यांची जोपासना करणे.

सर्वसंबंधित कर्मचारी :

अ. क्र.	कर्मचा—यांची नावे	पदनाम
शिक्षक कर्मचारी		
१.	डॉ. अभय दोशी	सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख(कायमस्वरूपी)
२.	डॉ. उर्वशी पंड्या	सहयोगी प्राध्यापक (कायमस्वरूपी)
३.	डॉ. रतिलाल रोहित	सहायक प्राध्यापक (कायमस्वरूपी)
४.	श्रीमती मुजाता प्रभाकर वर्के	कनिष्ठ टंकलिपीक (कायमस्वरूपी)
५.	श्रीमती राजश्री दिपक शिगवण	शिपाई (कायमस्वरूपी)

२. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ; पूर्व मुंबई ४०००९८.

- कार्य :
- कामाचे विस्तृत स्वरूप :
- मालमत्तेचा तपशील :
- इमारती व जागेचा तपशील : विद्यानगरी येथील रानडे भवन, भवन, ए. विंग मध्ये पहिला मजला रुम नं १५९.
- उपलब्ध सेवा : पी.एचडी.एम फिल व एम. ए.

संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील :

विभागप्रमुख

शिक्षक कर्मचारी	शिक्षकेत्तर कर्मचारी
सहायक प्राध्यापक	प्रशासकीय
सहयोगी प्राध्यापककनिष्ठ टंकलिपीक	
शिपाई	

कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व वेळा : २६५४३४६९/ सकाळी १०.२० ते ६.०० वाजेपर्यंत

जेवणाची वेळ — दुपारी १.०० ते १.३०

साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा : सर्व रविवार व महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार

कलम ४(१) (क)

सामान्य लोकांशी संबंधित महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशना करिता तयार करणे

लागू नाही

कलम ४ (१) (ड)

सर्व साधारणपणे आपल्या कार्यालयात होणाऱ्या प्रशासकीय/ अर्धन्यायीक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य करण्याची मीमांसा यापुढे देण्यात येईल. असे जाहीर करणे.

लागू नाही.

कलम ४ (१) (ब)(ii) नमुना (अ)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील :

अ				
अनु क्र.	पदनाम	अधिकार—आर्थिक	कोणत्याकायद्या / नियम / शासननिर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
शिक्षक कर्मचारी				
१.	सहायोगी प्राध्यापक व विभागप्रमुख	आर्थिक अधिकार नाहीत	---	---
२.	सहायोगी प्राध्यापक	विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ व मुंबई विद्यापीठ नियमानुसार	विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्रशासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानांनुसार	---
३.	सहायक प्राध्यापक	विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ व मुंबई विद्यापीठ नियमानुसार	विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्रशासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानांनुसार	---
शिक्षकेत्तर कर्मचारी				
४.	कनिष्ठ टंकलिपीक	आर्थिक अधिकार नाहीत	---	---
५.	शिपाई	आर्थिक अधिकार नाहीत	---	---

ब				
अनु क्र.	पदनाम	अधिकार—प्रशासकीय	कोणत्या कायद्या / नियम / शासननिर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
शिक्षक कर्मचारी				
१.	सहायोगी प्राध्यापक व विभागप्रमुख	विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ व मुंबई विद्यापीठ नियमानुसार	विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार	---
२.	सहयोगी प्राध्यापक	विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ व मुंबई विद्यापीठ नियमानुसार	विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार	---
	सहायक प्राध्यापक	विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ व मुंबई विद्यापीठ नियमानुसार	विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार	
शिक्षकेत्तर कर्मचारी				
४.	कनिष्ठ टंकलिपीक	आर्थिक अधिकार नाहीत	---	---
५.	शिपाई	आर्थिक अधिकार नाहीत	---	---

४. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

क				
अनु क्र.	पदनाम	अधिकार—फौजदारी	कोणत्याकायद्या/नियम शासननिर्णय/परिपत्रकानुसार	अभिप्राय
शिक्षक कर्मचारी				
१.	साहायोगीप्राध्यापक व विभागप्रमुख	फौजदारी अधिकार नाहीत	---	---
२.	सहायोगी प्राध्यापक	महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ मध्ये फौजदारी अधिकारांचा स्पष्ट उल्लेख नाही	विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानांनुसार	---
३.	सहायक प्राध्यापक	महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ मध्ये फौजदारी अधिकारांचा स्पष्ट उल्लेख नाही	विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानांनुसार	
शिक्षकेत्तर कर्मचारी				
४.	कनिष्ठ टंकलिपीक	फौजदारी अधिकार नाहीत	---	---
५.	शिपाई	फौजदारी अधिकार नाहीत	---	---

५. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

क				
अनु क्र.	पदनाम	अधिकार—फौजदारी	कोणत्याकायद्या/नियम शासननिर्णय/परिपत्रकानुसार	अभिप्राय
शिक्षक कर्मचारी				
१.	सहायोगी प्राध्यापक व विभागप्रमुख	फौजदारी अधिकार नाहीत	---	---
२.	सहायोगी प्राध्यापक	महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ मध्ये फौजदारी अधिकारांचा स्पष्ट उल्लेख नाही	विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानांनुसार	---
३.	सहायक प्राध्यापक	महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ मध्ये फौजदारी अधिकारांचा स्पष्ट उल्लेख नाही	विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानांनुसार	
शिक्षकेत्तर कर्मचारी				
४.	कनिष्ठ टंकलिपीक	फौजदारी अधिकार नाहीत	---	---
५.	शिपाई	फौजदारी अधिकार नाहीत	---	---

६. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

क				
अनु क्र.	पदनाम	अधिकार—फौजदारी	कोणत्याकायद्या/नियम शासननिर्णय/परिपत्रकानुसार	अभिप्राय
शिक्षक कर्मचारी				
१.	सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख	फौजदारी अधिकार नाहीत	---	---
२.	सहयोगी प्राध्यापक	महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ मध्ये फौजदारी अधिकारांचा स्पष्ट उल्लेख नाही	विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानांनुसार	---
३.	सहायक प्राध्यापक	महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ मध्ये फौजदारी अधिकारांचा स्पष्ट उल्लेख नाही	विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानांनुसार	
शिक्षकेत्तर कर्मचारी				
४.	कनिष्ठ टंकलिपीक	फौजदारी अधिकार नाहीत	---	---
५.	शिपाई	फौजदारी अधिकार नाहीत	---	---

ब				
अनु क्र.	पदनाम	कर्तव्य—प्रशासकीय	कोणत्याकायद्या / नियम / शासननिर्णय / परिपत्रका नुसार	अभिप्राय
शिक्षक कर्मचारी				
१.	सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख	१. विभागामध्ये उपलब्ध पदविका, पदवी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे. २. विभागात कार्यशाळा, चर्चासत्र, परिसंवाद, परिषदा अशा अभ्यासक्रम व संशोधन पूरक तसेच व्यक्तिमत्व	— — विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार	— —
२.	सहयोगी प्राध्यापक	विकासासाठी आवश्यक अशा विविध उपक्रमांची निर्मिती आणि त्या अनुशांगिक कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्यामध्ये सहभाग घेणे.		—
३.	सहायक प्राध्यापक	३. विद्यापीठाच्या विद्यार्थी मुल्यमापन तसे इतरही विकास योजनादी उपक्रमांच्या व्यवस्थापकीय कामामध्ये सहभाग घेणे. ४. विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालये तसेच दूर आणि मुक्त शिक्षण संस्था यांमधील शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन मार्गदर्शन करणे. ५. भारतातील आणि भारताबाहेरील उच्चशिक्षण, संशोधन क्षेत्रातील संस्थाची निर्मिती आणि त्यांची अंमलबजावणी करणे. ६. विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांची कृती / अंमलबजावणी करणे.		—
शिक्षकेत्तर कर्मचारी				
४.	कनिष्ठ टंकलिपीक	१. पी.एचडी.एम फिल एम. ए. भाग १ व २ प्रवेशाचे काम पहाणे. २. विभागाचे होणाऱ्या केंद्रिय मुल्यांकनाचे कामकाज पाहणे. ३. विभागातील पत्रव्यवहारांची, नस्तीची नोंद करणे ४. विभागात आलेल्या पत्रांची पोच देणे. ५. नवीन नस्ती तयार करणे आणि कारकुनी कामावर लक्ष ठेवणे.	महाराष्ट्र अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालये प्रमाणसंहिता नियमावली १९८४ नुसार तसेच महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार	—

		<p>६. वेगवेगळ्या नोंदपुस्तके तसेच नमुन्याचे छापील कागद ठेवणे</p> <p>७. योग्य कार्यवाहिसाठी आवश्यक असलेली उपयुक्त माहिती गोळा करणे.</p> <p>८. दररोजच्या कामाची नोंद ठेवणे आणि आठवड्याच्या थकलेल्या कामाचा अभिप्राय वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे.</p>		
५.	शिपाई	<p>१. विभागातील खिडक्या उघडून देणे आणि पंखे चालू करणे व आवश्यक नसेल तेंव्हा ते बंद करणे.</p> <p>२. विभागातील साधनसामग्री, टेबल, यंत्रे, नस्ती यांची धूळ साफ करणे तसेच यंत्रावरची कवर घालणे व काढणे.</p> <p>३. विभागात आलेल्या पत्रव्यवहार व परिपत्रके यांची विभागणी करून ती योग्य त्या नस्ती मध्ये ठेवणे.</p> <p>४. पोस्ट ऑफिसमध्ये जाउन पत्रे देणे.</p> <p>५. कार्यालयात तसेच बाहेर जसा प्रसंग असेल त्याप्रमाणे कागदपत्रे, नस्ती व पत्रे पोच करणे.</p> <p>६. विभागातील वाहून नेण्याजोगे यंत्रे व नस्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे.</p> <p>७. आवश्यकता असेल तेंव्हा कर्मचाऱ्यांना व बाहेरील पाहण्यांना पाणी, चहा देणे.</p> <p>८. विभागप्रमुखांच्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेने दिलेले इतर कामे करणे.</p>	<p>महाराष्ट्र अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालये प्रमाणसंहिता नियमावली १९८४ नुसार तसेच महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांनुसार</p>	---

९. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

क				
अनु क्र.	पदनाम	कर्तव्य—फौजदारी	कोणत्याकायद्या / नियम / शासननिर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
शिक्षक कर्मचारी				
१.	सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख	फौजदारी कर्तव्ये नाहीत	---	---
२.	सहयोगी प्राध्यापक	फौजदारी कर्तव्येनाहीत	---	---
३.	सहायक प्राध्यापक	महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ मध्ये फौजदारी कर्तव्यांचा स्पष्ट उल्लेख नाही	---	---
शिक्षकेत्तर कर्मचारी				
४.	कनिष्ठ टंकलिपीक	फौजदारी कर्तव्येनाहीत	---	---
५.	शिपाई	फौजदारी कर्तव्येनाहीत	---	---

ड				
अनु क्र.	पदनाम	कर्तव्य—अर्धन्यायीक	कोणत्याकायद्या / नियम / शासननिर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
शिक्षक कर्मचारी				
१.	सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख	अर्धन्यायीक कर्तव्ये नाहीत	---	---
२.	सहयोगी प्राध्यापक	अर्धन्यायीक कर्तव्ये नाहीत	---	---
३.	सहायक प्राध्यापक	महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ मध्ये अर्धन्यायीक कर्तव्यांचा स्पष्ट उल्लेख नाही	---	---
शिक्षकेत्तर कर्मचारी				
४.	कनिष्ठ टंकलिपीक	अर्धन्यायीक कर्तव्ये नाहीत	---	---
५.	शिपाई	अर्धन्यायीक कर्तव्ये नाहीत	---	---

कलम ४ (१) (ब)(iii)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व करून कार्यपध्तीचे प्रकाशन :

कामाचे स्वरूप : पी.एचडी.एम फिल व एम. ए. या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाना विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. एम. ए. या अभ्यासक्रमाचा प्रवेश बी. ए. च्या गुणानुसार होतो. विभागात अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणानुसार यादी लावून प्रवेश देणे. विभागातील विद्यार्थ्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र, ट्रान्सफर प्रमाणपत्र त्यांच्या मागणीनुसार देणे. विभागात बाहेरील विद्यापीठातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून तात्पुरते पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज भरून घेणे व ते पात्रता विभागाकडे विहित शुल्कासह पाठविणे. विभागात बाहेरील विद्यापीठातील अर्ज भरून घेणे व ते पात्रता विभागाकडे विहित शुल्कासह पाठविणे. विभागात बाहेरील विद्यापीठातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तपासनीकरीता संबंधित विद्यापीठात पाठविणे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज भरून ते विहित तारखेच्या आत समाज कल्याण विभागाकडे मान्यतेसाठी पाठविणे. विभागातील विद्यार्थ्यांचे परिक्षा अर्ज, गुणतपासणी अर्ज भरून घेऊन ते विहित तारखेच्या आत परिक्षा विभागास पाठविणे. विभागात केंद्रिय मुल्यांकन योजने अंतर्गत एम. ए. भाग १ व २ च्या उत्तरपत्रिका शिक्षकांकडून तपासून घेणे. विभागाने आयोजित केलेल्या चर्चासत्र, व्याख्याने व कार्यशाळा नियोजनबध्द पार पाडणे. महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी दिलेली कामे करणे.

संबंधित तरतूद :

अधिनियमाचे : महाराष्ट्र अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालये प्रमाणसंहिता नियमावली
नाव : १९८४ नुसार
नियम :
शासन निर्णय : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार
परिपत्रक :
कार्यालयीन : मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार
आदेश

अनु. क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी/दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय
१.	पी. एचडी.एम फिल गुजराती पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.	४५ दिवस	१.विभागप्रमुख २.लिपीक	---
२.	एम. ए. गुजराती पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.	४५ दिवस	१.विभागप्रमुख २.लिपीक	---
२.	विभागातील विद्यार्थ्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र, ट्रान्सफर प्रमाणपत्र त्यांच्या मागणीनुसार देणे.	१ दिवस	१.विभागप्रमुख २.लिपीक	---
३.	विभागात बाहेरील विद्यापीठातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून तात्पुरते पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज भरून घेणे व ते पात्रता विभागाकडे विहित शुल्कासह पाठविणे.	८ दिवस	१.विभागप्रमुख २.लिपीक	---

११ . . गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व),मुंबई ४०००९८.

४.	विभागातील बाहेरील विद्यापीठातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक तपासनीकरीता संबधित विद्यापीठात पाठविणे.	६० दिवस	१.विभागप्रमुख २.लिपीक	---
५.	मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज भरून ते विहित तारखेच्या आत समाज कल्याण विभागाकडे मान्यतेसाठी पाठविणे	६० दिवस	१.विभागप्रमुख २.लिपीक	---
६.	विभागातील विद्यार्थ्यांचे परिक्षा अर्ज, गुणतपासणी अर्ज भरून घेउन ते विहित तारखेच्या आत परिक्षा विभागास पाठविणे.	१० दिवस	१.विभागप्रमुख २.लिपीक	---
७.	विभागात केंद्रिय मुंल्याकन योजने अंतर्गत एम ए भाग १ व २ च्या उत्तरपत्रिका शिक्षकांकडून तपासून घेणे	४५ दिवस	१.विभागप्रमुख २.लिपीक	---
८.	विभागाने आयोजित केलेल्या चर्चासत्र, व्याख्याने, व कार्यशाळा नियोजनबध्द पार पाडणे.	कामाच्या स्वरुपानुसार	१.विभागप्रमुख २.लिपीक	---
९.	महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी दिलेली कामे करणे	कामाच्या स्वरुपानुसार	१.विभागप्रमुख २.लिपीक	---

१२. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

कलम ४ (१) (ब)(iv) नमुना (अ)

नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण

संघटनांचे लक्ष (वार्षिक)

अनु. क्र.	काम/कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष	अभिप्राय
लागू नाही				

कलम ४ (१)(ब)(iv) नमुना (ब)

कामाची

कालमर्यादा

काम पूर्ण होण्यासाठी प्रत्येक कामाची कालमर्यादा

अनु. क्र.	काम/कार्य	दिवस/तास पुर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
१.	पी. एचडी. वएम फिल गुजराती पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.	४५ दिवस	लिपीक	विभागप्रमुख
२.	एम. ए. गुजराती पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.	४५ दिवस	लिपीक	विभागप्रमुख
३.	विभागातील विद्यार्थ्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र, ट्रान्सफर प्रमाणपत्र त्यांच्या मागणीनुसार देणे.	१ दिवस चालू दिवस	लिपीक	विभागप्रमुख
४.	विभागात बाहेरील विद्यापीठातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून तात्पुरते पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज भरून घेणे व ते पात्रता विभागाकडे विहित शुल्कासह पाठविणे.	८ दिवस	लिपीक	विभागप्रमुख
५.	विभागात बाहेरील विद्यापीठातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तपासणीकरीता संबंधित विद्यापीठात पाठविणे.	६० दिवस	लिपीक	विभागप्रमुख
६.	मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज भरून ते विहित तारखेच्या आत समाज कल्याण विभागाकडे मान्यतेसाठी पाठविणे.	६० दिवस	लिपीक	विभागप्रमुख
७.	विभागातील विद्यार्थ्यांचे परिक्षा अर्ज, गुणतपासणी अर्ज भरून घेउन ते विहित तारखेच्या आत परिक्षा विभागास पाठविणे.	१० दिवस	लिपीक	विभागप्रमुख
८.	विभागात केंद्रिय मुल्यांकन योजने अंतर्गत एम ए भाग १ व २ च्या उत्तरपत्रिका शिक्षकांकडून तपासून घेणे	४५ दिवस	लिपीक	विभागप्रमुख
९.	विभागाने आयोजित केलेल्या चर्चासत्र, व्याख्याने, व कार्यशाळा नियोजनबध्द पार पाडणे.	कामाच्या स्वरूपानुसार	लिपीक	विभागप्रमुख
१०.	महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी दिलेली कामे करणे	कामाच्या स्वरूपानुसार	लिपीक	विभागप्रमुख

कलम ४ (१)(ब)(V)नमुना (अ)

कामाशी संबंधित, अधिनियम

अनु. क्र.	सुचना पत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्षे	अभिप्राय
१.	महाराष्ट्र अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालये प्रमाणसंहिता नियमावली १९८४ नुसार आलेले विषय	महाराष्ट्र अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालये प्रमाणसंहिता नियमावली १९८४ नुसार आलेले विषय.	---

कलम ४ (१)(ब)(V)नमुना (ब)

कामाशी संबंधित, शासननिर्णय

अनु. क्र.	शासन निर्णयानुसार दिलेले विषय	शासननिर्णय क्रमांक व तारीख	अभिप्राय
१.	महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार आलेले विषय	महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेली परिपत्रके.	---

कलम ४ (१)(ब)(V)नमुना (क)

कामाशी संबंधित, परिपत्रके

अनु. क्र.	शासकिय पत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्षे	अभिप्राय
१.	महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार आलेले विषय	महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेली परिपत्रके.	---

कलम ४ (१)(ब)(V)नमुना (ड)

कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश/ धोरणात्मक परीपत्रके

अनु. क्र.	शासकिय पत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्षे	अभिप्राय
१.	महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार आलेले विषय	महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेली परिपत्रके.	---

कलम ४ (१)(ब)(V)नमुना (इ)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तावेजांची यादी दस्तऐवजांचा विषय

अनु. क्र.	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	संबंधित व्यक्ती / पदनाम	व्यक्तीचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास
१.	नोंदपुस्तक	कर्मचाऱ्यांचे हजेरी पट	विभागप्रमुख	---
२.	नोंदपुस्तक	कर्मचाऱ्यांचे उशीरा पट	विभागप्रमुख	---
३.	नोंदपुस्तक	कर्मचाऱ्यांचे ये-जा नोंद वही	मुख्य लिपीक	---
४.	नोंदपुस्तक	जावक नोंद वही	विभागप्रमुख	---
५.	नोंदपुस्तक	डेड स्टॉक रजिस्टर	लिपीक	---
६.	नोंदपुस्तक	स्टॉक रजिस्टर	लिपीक	---
७.	नोंदपुस्तक	हिस्ट्री रजिस्टर	लिपीक	---
८.	नोंदपुस्तक	पिटी कॅश रजिस्टर	लिपीक	---
९.	नोंदपुस्तक	स्टेशनरी रजिस्टर	लिपीक	---
१०.	नोंदपुस्तक	विद्यार्थी नोंदनी रजिस्टर	लिपीक	---
११.	नस्ती	कार्यालयीन नस्ती	लिपीक	
१२.	नोंदपुस्तक	पेमेंट रजिस्टर	मुख्य लिपीक	

कलम ४ (१)(अ)(vi)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयामधील दस्तऐवजांची वर्गवारी

अनु. क्र.	विषय	दस्ताऐवजांचा प्रकार नस्ती/मस्टर/नोंद पुस्तक व्हाउचर, इ.	प्रमुख बाबींचा तपशीलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१.	Admission (M. A.)	नस्ती	अर्ज, प्रवेश परिक्षा व प्रवेश रददीकरण	५ वर्षे
२.	Admission (Ph.D & M.Phil)	नस्ती	अर्ज, प्रवेश परिक्षा व प्रवेश रददीकरण	५ वर्षे
३.	Bonafied/Transcript/Tc	नस्ती	बोनाफाईड, ट्रान्सक्रिप्ट, टी. सी.	५ वर्षे
४.	Budget	नस्ती	अर्थसंकल्प	कायम
५.	C.A.P.	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
६.	Circular (Establishment)	नस्ती	महत्वाची आस्थापनेची परिपत्रके	५ वर्षे
७.	Circular (examination)	नस्ती	महत्वाची परिक्षेची परिपत्रके	५ वर्षे
८.	Eligibility/Enrolment	नस्ती	परिपत्रके व पत्रव्यवहार	५ वर्षे
९.	Establishment Section	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
१०.	Examination	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
११.	Examination (Practical)	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
१२.	Fees	नस्ती	परिपत्रके व पत्रव्यवहार	५ वर्षे
१३.	Freeship (SC/OBC/NT)	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
१४.	Genral Administrative Dept- (G.A.D)	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
१५.	HOD Correspondence	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
१६.	Hostels	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
१७.	J.N. Library	नस्ती	परिपत्रके व पत्रव्यवहार	५ वर्षे
१८.	Leave	नस्ती	कर्मचाऱ्यांचे रजेचेअर्ज वपरिपत्रके	कायम
१९.	Lecture complex & Rooms	नस्ती	शिकवणी संकुलाचे वेळापत्रक आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
२०.	Local Inquiry Committee	नस्ती	परिपत्रके व पत्रव्यवहार	५ वर्षे
२१.	Merit Scholarship	नस्ती	परिपत्रके व पत्रव्यवहार	५ वर्षे
२२.	Notice	नस्ती	सूचना	५ वर्षे
२३.	P.G. Section	नस्ती	परिपत्रके व पत्रव्यवहार	५ वर्षे
२४.	Petty cash	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
२५.	Placement Committee	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
२६.	Purchase (Non-Recurring Equipment)	नस्ती	बिले आवर्ती खर्च	५ वर्षे

२७.	Purchase (Recurring Equipment)	नस्ती	बिले अनावर्ती खर्च	५ वर्षे
२८.	Question Paper M. A. Part I	नस्ती	मगिल वर्षीच्या प्रश्नपत्रिका एम. ए भाग १	५ वर्षे
२९.	Question Paper M. A. Part II	नस्ती	मगिल वर्षीच्या प्रश्नपत्रिका एम. ए भाग २	५ वर्षे
३०.	Fees	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	कायम
३१.	Freeship (SC/OBC/NT)	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
३२.	General administrative dept (G.A.D.)	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
३३.	HOD Correspondence	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
३४.	Hostels	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
३५.	IT Park	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
३६.	J.N. Library	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
३७.	Leave	नस्ती	कर्मचाऱ्यांचे रजेचे अर्ज व परिपत्रके	५ वर्षे
३८.	Lecture Complex & Rooms	नस्ती	शिकवणी संकुलाचे वेळापत्रक आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
३९.	Local Inquirary Committee	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
४०.	Merit Scholarship	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
४१.	Notice	नस्ती	सूचना	५ वर्षे
४२.	Over – Time	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
४३.	P.G. Section	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
४४.	P.T.C. Freeship	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
४५.	Petty Cash	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
४६.	Placement Committee	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
४७.	Purchases (Non – Recurring Equipment)	नस्ती	बिले (आवर्ती खर्च)	५ वर्षे
४८.	Purchase (Recurring Equipment)	नस्ती	बिले (आवर्ती खर्च)	५ वर्षे
४९.	Railway (Central / Western)	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
५०.	Refresher Course (Academic Staff College)	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
५१.	Registration Nos.	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	कायम
५२.	Renovation & Reconstruction	नस्ती	बिले आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
५३.	Repairs & Maintenance	नस्ती	बिले	५ वर्षे
५४.	Reports	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
५५.	Results	नस्ती	सर्व परीक्षांचे निकाल	कायम
५६.	Revaluation & Photocopy	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
५७.	RTI Act	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	कायम
५८.	S.T.Freeship	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
५९.	Scholarship (SC/OBC/NT)	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
६०.	Scrap Materials	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे

६१.	Seminars & Workshops	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
६२.	Staff Changes (Teaching Staff)	नस्ती	शिक्षक कर्मचाऱ्यांची हजेरी	५ वर्षे
६३.	Staff Changes (Non - Teaching Staff)	नस्ती	शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरी	५ वर्षे
६४.	Stationary	नस्ती	परिपत्रके आणि बिले	५ वर्षे
६५.	Stock	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
६६.	Students Correspondence	नस्ती	विद्यार्थ्यांचा पत्रव्यवहार	५ वर्षे
६७.	Student Welfare Department	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
६८.	Syllabus	नस्ती	पत्रव्यवहार	कायम
६९.	T.A.U.	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
७०.	Temp. Teaching & Non-Teaching & Adjunct Faculty	नस्ती	पत्रव्यवहार	५ वर्षे
७१.	Time – Table (Examination)	नस्ती	सर्व परीक्षांचे वेळापत्रके	५ वर्षे
७२.	U.C.C.(Sap)/University computerization	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
७३.	U.G.C. Plans	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
७४.	Unassigned Grant for Traveling	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
७५.	Uniform/Umbrella/LTC/Festival Advance	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
७६.	Visiting Professor	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
७७.	Youva Raksha	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
७८.	Minority & other Scholarships	नस्ती	परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
७९.	Ph.D. proposals	नस्ती	अर्ज, प्रवेश परिक्षा आणि पत्रव्यवहार	५ वर्षे
८०.	कर्मचाऱ्यांचे हजेरी पट	नोंदपुस्तक	हजेरी पट	कायम
८१.	कर्मचाऱ्यांचे उशिरा पट	नोंदपुस्तक	उशिरा पट	कायम
८२.	कर्मचाऱ्यांचे ये- जा नोंद वही	नोंदपुस्तक	ये – जा नोंद वही	कायम
८३.	जावक नोंद वही	नोंदपुस्तक	जावक नोंद	कायम
८४.	डेड स्टॉक रजिस्टर	नोंदपुस्तक	साधनसामुग्री नोंद	कायम
८५.	स्टॉक रजिस्टर	नोंदपुस्तक	साधनसामुग्री नोंद	कायम
८६.	हिस्ट्री रजिस्टर	नोंदपुस्तक	दुरुस्ती व देखभाल नोंद	कायम
८७.	पेमेंट रजिस्टर	नोंदपुस्तक	खर्चाची नोंद	कायम
८८.	पिटी कॅश रजिस्टर	नोंदपुस्तक	रोख रक्कम नोंद	कायम
८९.	स्टेशनरी रजिस्टर	नोंदपुस्तक	ऑफिस साधनसामुग्री नोंद	कायम
९०.	इलेक्ट्रीसीटी रजिस्टर	नोंदपुस्तक	इलेक्ट्रीसीटी नोंद	कायम
९१.	दूरध्वनी रजिस्टर	नोंदपुस्तक	दूरध्वनी नोंद	कायम
९२.	विद्यार्थी रजिस्टर	नोंदपुस्तक	विद्यार्थी नोंद	कायम

१९. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

कलम ४ (१)(अ)(vii)

मुंबई विद्यापीठ येथील अरेबीक विभाग कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था

अनु. क्र.	सल्ला मसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियम / परीपत्रकाद्वारे	पुनरावृत्तीकाल
लागू नाही				

२०. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

कलम ४ (१)(अ)(viii)नमुना (अ)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशीत करणे

अनु. क्र.	समितीचे नाव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत उपलब्ध असल्यास
लागू नाही						

कलम ४ (१)(अ)(viii)नमुना (ब)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशीत करणे

अनु. क्र.	सभेचे नाव	सभेचे सदस्य	सभेचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत उपलब्ध असल्यास
-----------	-----------	-------------	----------------	------------------------	---	------------------------------------

				येते	नाही	असल्यास
लागू नाही						

कलम ४ (१)(अ)(viii)नमुना (क)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशीत करणे

अनु. क्र.	परिषदचे नाव	परिषदचे सदस्य	परिषदचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत उपलब्ध असल्यास
लागू नाही						

कलम ४ (१)(अ)(viii)नमुना (ड)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशीत करणे

अनु. क्र.	संस्थेचे नाव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत उपलब्ध असल्यास
लागू नाही						

२१. . गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

कलम ४ (१)(ब)(ix)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नावे, भत्ते व त्यांचे मासिक वेतनीकरण

अनु. क्र.	पदनाम	अधिकारी/कर्मचाऱ्याचे नाव	वर्ग	रुजू दिनांक	दूरध्वनी क्रमांक	एकूण वेतन
१.	सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख	डॉ. अभय दोशी	१	२०.९.१९९२	९८९२६७८२७८	प्रति माह रु.१४४९०४/-
२.	सहयोगी प्राध्यापक	डॉ. उर्वशी पंड्या	१	१०.१२.१९९६	९८२१६७३५७७	प्रति माह रु.११८१६६/-
३.	सहायक प्राध्यापक	डॉ. रतिलाल रोहित	२	२७.५.२००३	९८२१७५८९१४	प्रति माह रु.७१०००/-
४.	कनिष्ठ	श्रीमती मुजाता प्रभाकर	३	१०.१०.१९९७	९९३०२१४६०८	प्रति माह रु.३२१२३/-

	टंकलिपिक	वर्के				
५.	शिपाई	श्रीमती राजश्री दिपक शिगवण	४	२५.३.२०१३	९८९२४२२३१३	प्रति माह रु. १७६३२/-

टिप : १. हे प्रकाशन प्रत्येक वर्षाला करावे लागेल.

२. महत्वाचे बदल तातडीने प्रकाशीत केले पाहिजेत. उदा. अनुदानाची बढती, इत्यादी.

२२. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

कलम ४ (१)(ब)(X)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

अनु. क्र	वर्ग	वेतन रुपरेषा	इतर अनुज्ञेय भत्ते		
			नियमित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर भत्ता	प्रसंगानुसार जसे प्रवेश भत्ता	विशेष जसे प्रकल्प भत्ता प्रशिक्षण भत्ता
१.	वर्ग-१	37400,- 67000, GP-9,000	महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार	२,४००	महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार
२.	वर्ग-२	निरंक	महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार	लागू नाही	महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार
३.	वर्ग-३	५२००-२०२००	महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार	४००	महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार
४.	वर्ग-४	४४४०-७४४०	महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार	४००	महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार

२३. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

कलम ४ (१)(ब)(XI)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

- अंदाजपत्रकाच्या प्रतीचे प्रकाशन
- अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

अनु. क्र.	अंदाज पत्रकिय शिर्षकाचे वर्णन	अनुदान	नियोजित वापर क्षेत्र व कामाचा तपशील	अधिक अपेक्षित असल्यास रुपयात	अनुदान	अभिप्राय
वित्त व लेखा विभागाशी निगडीत						

२४. **गुजराती** विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

कलम ४ (१)(ब)(Xii)नमुना (अ)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमांची कार्यपध्दती २०१०-२०११ या वर्षासाठी प्रकाशीत करणे.

लागू नाही

कलम ४ (१)(ब)(Xii)नमुना (ब)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

योजना व कार्यक्रमाचे नाव

अनु. क्र.	अंदाज पत्रकिय शिर्षकाचे वर्णन	अनुदान	नियोजित क्षेत्र व तपशील	वापर कामाचा तपशील	अधिक अपेक्षित असल्यास रुपयात	अनुदान	अभिप्राय
लागू नाही							

२५. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

कलम ४ (१)(ब)(Xiii)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयातील मिळणाऱ्या/सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशीलवार माहिती.

परवाना/ परवानगी/ सवलतीचे प्रकार

अनु. क्र.	परवाना धारकाचे नाव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांका पासून	दिनांका पर्यंत	साधारण अटी	परवान्याची विस्तृत माहिती
लागू नाही							

--

२६. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

कलम ४ (१)(ब)(Xiv)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशीत करणे चालू वर्षाकरीता.

अनु क्र	दस्तावेजांचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात	माहिती मिळविण्याची पध्दत	जबाबदार व्यक्ती
१.	पत्रव्यवहार	विभागाने केलेले सर्व पत्रव्यवहार	हार्डडिस्क	रितसर अर्ज	डेटा एंट्री ऑपरेटर

- सिडी
- टेप

- फिल्म
- फलॉपी
- इतर कोणत्याही स्वरुपात

२७. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

कलम ४ (१)(ब)(XV)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे.

उपलब्ध सुविधा

•	भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती	:	स. १०.२० ते १.००दु. १.३० ते ६.००
•	वेबसाईट विषयी माहिती	:	निरंक
•	कॉलसेंटर विषयी माहिती	:	दूरध्वनी चालिका व चौकशी
•	अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती	:	---
•	कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध	:	---

	सुविधांची माहिती		
•	नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती	:	—
•	सूचना फलकांची माहिती	:	विभागात ४ सूचना फलक असून त्यावर वेळोवेळी माहिती प्रकाशित केली जाते.
•	ग्रंथालय विषयी माहिती	:	विभागात ग्रंथालय नाही. विद्यानगरी येथे जवाहरलाल नेहरू ग्रंथालय आहे.

अनु क्र.	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपध्दती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती	तक्रार निवारण
१.	अभ्यासिका	कार्यालयीन वेळेत		गुजराती विभाग	कनिष्ठ टंकलिपीक	विभागप्रमुख

२८. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८.

कलम ४ (१)(ब)(Xvi)

मुंबई विद्यापीठ येथील गुजराती विभाग कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/सहायक शासकीय माहिती अधिकारी/ अपिलिय प्राधिकारी;तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातीलघटक यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

अ. शासकीय माहिती अधिकारी :

अनु क्र	शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/ फोन	ई-मेल	अपिलीय प्रधिकारी
१.	डॉ. अभय दोशी	सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख (कायमस्वरु)	गुजराती विभाग विद्यानगरी	मुंबई विद्यापीठ, न्यायमुर्ती रानडे भवन, विद्यानगरी, सांताक्रूझ पूर्व मुंबई ४००९८. दूरध्वनी	Head.udgu@m u.ac.in-Gujarati	डॉ. एम. ए. खान

	पी)		क्र. २६५४३४६९	
--	-----	--	---------------	--

ब. सहायक शासकीय माहिती अधिकारी :

अ नु क्र	शासकीय माहिती अधिकार्याचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन
१.	श्रीमती सुजाता प्रभाकर वर्के	क्वनिष्ठ टंकलिपीक	विभाग रानडे भवन विद्यानगरी	मुंबई विद्यापीठ, न्यायमुर्ती रानडे भवन, विद्यानगरी, सांताकूज पूर्व मुंबई ४०० ०९८. दूरध्वनी क्र. २६५४३४६९

क. अपिलिय अधिकारी:

अनु क्र	शासकीय माहिती अधिकार्याचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन	ई-मेल	अपिलीय प्रधिकारी
१.	डॉ. एम. ए. खान	कुलसचिव	मुंबई विद्यापीठ	मुंबई विद्यापीठ, एम. जी. रोड, फोर्ट मुंबई ४०० ०३२ २२६५६९५३	registrar@fort. mu.ac.in	विभागप्रमुख लिपीक

२९. गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताकूज (पूर्व), मुंबई ४०००९८.

कलम ४ (१)(क)

सर्वसामान्य लोकांशी संबधित महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशना करिता तयार करणे.

लागू नाही

गुजराती विभाग मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताकूज(पूर्व), मुंबई ४०००९८.

कलम ४ (१)(ड)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणाऱ्या प्रशासकिय / अर्थन्यायीक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य करण्याची मीमांसा यापुढे देण्यात येईल, असे जाहीर करणे.

लागू नाही

प्रति,
कुलसचिव,
मुंबई विद्यापीठ,
फोर्ट परिसर,
मुंबई— ४०० ०३२.

माननीय महोदय,

आपले परिपत्रक क्रं. इएसटी/आयसीडी/२०१५ —१६/२०२४ दिनांक २९ जानेवारी, २०१६ नुसार गुजराती विभागाची माहिती “माहितीचा अधिकार अधिनियम,२००५ नियम ४

(१)(ख)” मध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या १७(सतरा) आबंधनानुसार (प्रत संलग्न) विभागाशी निगडित माहितीपाठवित आहोत.

धन्यवाद !

आपला विश्वासू,

डॉ.अभय देशी
विभाग प्रमुख,
गुजराती विभाग

प्रत: श्री. श्रीरंग तु. पाटील,
सिस्टिम अँड नेटवर्क मॅनेजर,आयडॉल
केंद्रिय संगणकीय सुविधा, खोली क्र.९
मुंबई विद्यापीठ, कलिना,
मुंबई— ४०० ०९८.